

July 29, 2022

BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400001. Scrip:532754 National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex Bandra (E) Mumbai - 400051. Symbol: GMRINFRA

Dear Sir/Madam

Sub: Postal Ballot Notice- Newspaper Advertisement

Ref: Intimation under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR").

In continuation to our letter dated July 28, 2022, please find enclosed herewith copies of the newspaper notice published on Friday, July 29,2022 in Hindu Business Line (English) and Navshakti (Marathi), confirming the dispatch of Postal Ballot notice.

The above information will also be made available on the website of the Company: www.gmrinfra.com

This is for your information and record.

Thanking You Yours faithfully,

For GMR Infrastructure Limited

T. Venkat Ramana Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

अ/३०१, ३०३, तिसरा मजला, पिंटो मेन्सन, माहिम (पश्चिम), मुंबई ४०० ०१६

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that the Sale Agreement Dated 25/08/1988 between Mr. Bhavai B. Pujara (Seller) and Mr. Prakash Laxman Chopde & Mrs. Ashalata Prakash Chopde (Purchasers) for the property bearing address at Flat No.606, Poonam Darshan 'A' Chs. Ltd., Poonam Nagar, S.V.P. Road Off Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai-400093 has Lost misplaced by my client Mr. Sanjay Prakash (Present Owner) All person/s are hereby informed not to dea or carry out any transaction with anyone on the basis of this said missing document. If anybody has already carried out or is being ried out, kindly inform the unde riting on the below mentioned address Ithin 14 days of this present.

Annawadi, Tople Wadi, Opp Sai Service, Andheri East, imbai - 400099.

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

प्रत्यक्ष कब्जा सूचना

शाखा कार्यालय: आवसीआयसीआव बैंक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, मिटाटा Bank प्लॉट क्र. बी-३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, उाणे (पश्चिम)-४००६०४

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बैंक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲंन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) कल्स, २००२ सहवाचत नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना

प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्याक्षरीकारांनी खाली वर्ण-करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ऑक्टब्या कलम १३(४) अंतर्गर सहवाचता सदर रूत्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येते की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बैंक

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ प्रत्यक्ष कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	शाखेचे नाव
š.	अनवीर अशोक नजा आणि अशोक संगप्पा नजा/ एलबीएयुआर००००२८३९३९३	फ्लॅट क. ३०४, ३ रा मजला, पारिवात ए विंग, पारिवात को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, प्लेट क. ९, १०, ११, १२, १३, १५, १६, गट क. १०४ पी, नवजवाडी, औरंगाबाद-४३१००१/बुलै २६, २०२२	२७ ऑगस्ट, २०२०/ इ. १९,२५,३५९/-	औरंगाबाद
۹.	उन्वला अशोक नन्ना आणि अशोक संगप्पा नन्ना/ एलबीएमुआर००००२८३९३९२	पर्तेट क. ३०३, ३ रा मजला, पारिजात ए बिंग, पारिजात को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, प्लेंट क. ९, १०, ११, १२, १३, १५, १६, गट क. १०४ पी, नजजवाडी, औरंगाबाद-४३१००१/जुलै २६, २०२२	०२ सप्टेंबर, २०२० ४. १९,७५,५१४/	औरंगाबाद

वरील नमूद कर्जदार/हमीदारांस बाद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे , अन्यया गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुदी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समामीनंतर विकण्यात येतील. प्राधिकत अधिकार दिनांक: जुलै २९, २०२२

6 Piramal

स्थळ: औरंगाबाद

नौंदर्गीकृत कार्यालयाचा पता: युनिट क्र. ६०१, ६ वा मजता, विरोमत अमिती हमारत, विरामत अमस्या कार्पोट पार्क, कमानी जंकात, फावर स्टेशन समोर, एलबीएस मार्ग, कुलाँ (परिचम), पुंचई ४०० ०७०. सीआपएट एल६५११०एमएच१९८४पीएतसी०३२६३४, जंकामाँट: www.pisamaifinance.com शाखा कार्यालय: पीरव बाग, विन्हिंग ''ए'', जंकपवला आणि १ला मजला, अचिसस बॅकेच्या वाजूला, मोनातिसा बिल्हिंग समोर, आग्रा रोड, हते विवास सर्कत, नौचाडा, ठाणे (परिचम) ४००६०२

- मागणी सूचना

सिन्दुरिटी इंटरेस्ट (एन्जोसीट) रुल्स, २००२ च्या नियम ३(१) सहवाचता सिन्दुरिटी इंटरेस्ट औरट, २००२ च्या करना अन्यर, निनस्वासरीकार हे सिन्दुरिटाइडेशन ऑफ एकन्ट्रवान ऑफ प्रायतीनाजन औरटस ऑफ एक्सेसीट ऑफ सिन्दुरिटी इंटरेस्ट ऑस्ट, २००२ (सट्ट ऑस्ट) अन्यरे पिरामल केंपिटल ऑफ हाऊसिंग कायनान्स लियिटेड (पीसीएसएकएल) (पूर्वी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपोरेशन लि. (डॉएसएकएल) असी ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सट्ट ऑफ इंटरेसी कलम १३(१२) सहवाचता सिन्दुरिटी इंटरेसेट (एन्योसीट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्यये ग्राप्त अधिकारांचा वायर करून

प्राधिकृत अधिकान्यांनी सदर ॲक्टच्या कलम १३(२) ।		सदर कर्जदार') त्यांना जारी केलेल्या संबंधित सूचनांमध्ये नमूद केलेल्या
रकमाची परतफड करण्यास सागतल हात त खालामुध्य खाली टर्जवलेली रक्कम, टिलेल्या तारखे(खां) पासन प्र	ा दिलल आहेत. वराल बाबतीत, पाद्वार पुन्हा एकदा स हानाच्या आणि किया धसलीच्या तारखेपर्यंत, सदर कर्ज	दर कर्जदारांना सूचना देऊन हथा सूचनेच्या प्रसिद्धीपासून ६० दिवसांत दारांनी केलेल्या कर्ज करार आणि अन्य कोणत्याही दस्तावेजांतर्गठ देव
असलेल्या सदर मागणी सूचनैत दिलेल्या तपशिलाप्रमाणे	पुढील स्वाजासह पीसीएवएफएलला प्रदान करण्यास सांग	ज्यात येते. कर्जाच्या नियत परतफेडीसाठी तारण म्हणून सदर कर्जदारांनी
अनुक्रमे खालील मालमत्ता पीसीएवएफएलकडे गहाण दे		CANAL SERVICE SPACES NAME OF STREET
कर्जदार/इमीदारांचे नावे	एनपीए तारखेसह मागणी सूचनेची	मिळकतीचा पत्ता
(एलसी क्र. ००००७३९५ कल्याण शाखा)	तारीख आणि स्वकम २१-०६-२०२२/ ह. १७७४८०१/- (स्पर्य	प्लॉट क्र. १०१, १ला मजला, बी बिंग, ओम विनायक दर्शन,
সংস্থাহ শার্কির পার্কুক (কর্মেরে)	रातप राच्य भी माईना हजार आत्मो एक भाव)	विया सुवाता इनारतीच्या मागे, डॉबियली पश्चिम, ठाने ठाने
प्रशिला पी सालुके (सह कर्जदार)	एनपीए (११-०४-२७२२)	#80045:- 85\$505
(एलसी क. ००००४९९५ नवी मुंबई शाखा) रितेश श्रीकांत सिंग (कर्वदार)	२१-०६-२०२२/ इ. १५०४१६८/- (स्पर्य पंचरा लाख चार हजार नऊसे अड्सप्ट मात्र)	फ्लॅट क्र. ६०२, ६१वा मजला, किंग सी, ओशो निशिता, ओशो धारा ग्रीन्स, शिव वहॅलीच्या मागे, गोदरेज हिस्स जवळ, कस्याण
अगित श्रीकांत सिंग (सह कर्जेंदार)	एनपीए (१२-०५-२०२२)	पश्चिम, तामे, महाराष्ट्र:-,४२१३०१
(एलसी क. ०००० २७४३ नासिक शाखा)	२१-०६-२०२२/ इ. ३२४१४०/- (सपये तेस	रो हाऊस क्र. ए-३९, गुलमोहर पार्क, मोतीवाल कॉलेजजबळ,
हेमत देविदास गांगुडें (कर्वदार) देविदास लक्ष्मण गांगुडें (सह कर्वदार)	लाख चोचीस हजार एक्जो चाळीस मात्र) गुनवीए (१२-०५-२०२२)	धुव नगर, गंगापूर रोड, नाशिक, नाशिक महाराष्ट्र:- ४२२००२
(एलसी क्र. २०००२८७३ बोईसर शाखा)	२१-०६-२०२२/ व. ११५७३३८/- (कपवे	फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, डी बिंग, इमारत ६ सेक्टर – ७,
योगेंद्र गुमा (कर्जदार)	अकरा लाख सत्तावप्र हजार तीनसे अवतीस मात्र)	ग्रेम निक्षी, सन्तरी पार अपन्य, कातकापादा होड, बोईसर बोईसर
शंकर लखीशाह गुप्ता (सह कर्जदार)	एक्पीए (१२-०५-२०१२)	पूर्व ठाले महाराष्ट्रः- ४०१५०१
(एतसी फ्र. ०००००८३४ बोईसर शाखा) मांगीलाल देपाराम माळी (कर्जदार)	२१-०६-२०२२/ ४. ११४०१९८/- (रुपये अकरा लाख चाजीस हजार एक्जो अङ्ग्राण्यव	फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, ए बिंग, इमारत क्र. ७ आणि ८, सिद्धी विनायक रेसिडेन्सी पालचर रेल्वे स्टेशन समोर, पालचर पूर्व,
रतन मांगीलाल माळी (संह कर्जदार)	मात्र) एनपीए (११-०३-२०२२)	उसमें महाराष्ट्र:- ४०१४०४
(एलसी क्र. ००००२७२८ मांड्रप शाखा)	२१-०६-२०२२/ र. ४०९३८२/- (रूपये चार	प्लॉट क. ३०६, ३रा मजला, विंग सी, इंस रेसिडेन्सी, मसरानी
कासिम मेहदी (कर्जदार)	लाख नऊ हजार तीनशे व्याऐंशी मात्र)	रोड, अलबर्क शाळेबबळ, हलाव पूल कुर्ला पश्चिम, मुंबई, मुंबई
साफिया कासिम शेख (सह कजेंदार)	एनपीए (०१-०६-२०२०)	उपनगरीय महाराष्ट्र:- ४०००७०
(एलसी क्र. ००००४९४० ठाणे शाखा) पंकत चुत्रीलाल ठाकुर (कर्त्रदार)	२१-०६-२०२२/ ह. २६०८८४/- (रुपये दोन लाख साठ हजार आठशे ची-चाएँशी मात्र)	दुकान क्र. २, तळ मजला, ती बहाळेश्वर बहाळेश्वर घवन, गाव सातीम, मातीम रोड लगत, पालधर पालधर, ठाणे ठाणे महाराष्ट्र:-
गायत्री पंकत ठाकुर (सह कर्जदार)	एनपीए (१२-०५-२०२२)	४००६०१
(एलसी क्र. ०००००६१६ बदलापूर शस्त्रा)	२१-०६-२०२२/ ४. ११२९८६७/- (शपवे	फ्लॅंट क्र. : १०२, रला मजला, बी-११ बिल्डिंग सेक्टर-६, सृष्टी
विशाल मोतीराम कलवार (कर्जदार)	अकरा लाख एकोणवीस हजार आठवो सदुसप्ट	हित्स कॉम्प्लेक्स, डेंटल कॉलेज जवळ, विखलोली अंबरनाथ
जपत्री विजय जयस्वाल (सह कर्जदार) (एलसी क्र. ०००००८१३ भिवंडी शाखा)	मात्र) एनपीए (११-०४-२०२२) २१-०६-२०२२/ स. १०६७०४९/- (सम्बे दहा	पश्चिम ठाणे महाराष्ट्र:- ४२१५०१ पर्लंट क्र. २०३, २रा मजला, इमारत क्र. १, ओम शिव रेसिडेन्सी,
बद्रिका राम एस भारती (कर्जदार)	लाख मदसन्द हजार एकोणपन्नास मात्र)	अंतुर फाटा जवळ, चर्नी पाडा रोड, रहनाल, भिवंडी ठाणे
सोनमती सी भारती (सह कर्जदार)	एनपीए (१२-०५-२०२२)	महाराष्ट्र:- ४२१३०८
एलसी क्र. ०००००३३२ भांदुए शास्त्रा)	२१-०६-२०२२/ इ. ७२५०३१/- (क्पये सात	फ्लॅंट क्र. ४०७, ४वा मजला, विंग बी, इमारत क्र. १२४, अर्पण,
सुनील भवरसिंग विदल्तिया (कर्जदार) भवरसिंग धर्मा वाल्मिकी (सह कर्जदार)	लाख पंचर्यास हजार एकतीस मात्र) एनपीए (१०-०४-२०२०)	कमें रेसिडेन्सी सेक्टर-२, घसडं शहापूर किन्हवली रोड शहापूर उाणे महाराष्ट्र:- ४२१६०१
(एलसी क्र. ००००१६१० भांडप शाखा)	२१-०६-२०२२/ इ. ६४००६२/- (स्पर्वे सहा	पलॅट क्र. २०६, २रा अजला, बी-विंग, इमारत क्र. २८, कर्म
र्षिकी पियुष परमार (कर्जदार)	लाख चाळीस हजार बासन्ट मात्र)	रेसिक्टेन्सी, सेवटर-२, सँफायर व्हिलास घसई जवळ, असनगाव
पियुष परमार (सह कर्जदार)	एनपीए (१२-०५-२०२२)	(पूर्व) मुंबई उपनगर महाराष्ट्र:- ४०००६८
(एलसी क्र. ००००२०२१ नवी मुंबई शाखा) राजेंद्र काशिनाथ सूर्यवंशी (कर्जदार) (सह कर्जदार)	२१-०६-२०२२/ ह. ६३२५४२/- (हपये सहा लाख बत्तीस हजार पाचशे बेचाळीस मात्र)	रो हाऊस इ. ५, २४४/१ ए, कनाल जवळ, उदय कॉलनी, तीरणा नगर, पावन नगर, सिडको, एनएमशी गार्डन समोर, रेणुका पार्क,
चन्द्र नाशनाच व्यवसा (कन्द्रार) (वह कन्द्रार)	एनपीए (११-०४-२०२१)	नारिक नाशिक महाराष्ट्र:- ४२२०१०
(एलसी क्र. ००००९३२४ नवी मुंबई शारका)	२१-०६-२०२२/ इ. ५६७१०८/- (श्पवे पाथ	पलॅंट क्र५२२, ५वा मजला, इमारत क्रडी-२, एक्सरविया
विशाल वसंत पाटील (कर्जेदार) (सह कर्जेदार)	लाख सदुराष्ट्र हजार एकशे आठ मात्र)	बांगणी, खडवानुपाडाबवळ, पाषाणे बांगणी पश्चिमच्या पुढे,
(एलसी क्र. ००००१२३८ बोईसर शाखा)	एक्पीए (१२-०५-२०२२) २१-०६-२०२२/ इ. ५३४०७७/- (श्यमे पास	रावगढ महाराष्ट्र :- ४१०१०१ फ्लंट क. १०२, रला मजला, ए विंग, केशव कुंज, आल्याली
तनेशा तुषार पाटील (कर्बदार)	लाख चीतीस हजार सत्त्पाहतर मात्र)	सातपाटी रोड, अंबा वाडी समोर, पालपर पश्चिम ठाणे महाराष्ट्र:-
नुषार अनंत पाटील (सह कर्जदार)	एनपीए (११-०४-२०२१)	XofXoX (4)
(एलसी क्र. ००००३२९३ बोरिवली शाखा)	२१-०६-२०२२/ र. ५१४५०८/- (रुपये पाच	पर्लंट क्र. ३०१, ३रा मजला, डी विंग, स्प्रिंग फील्ड, इमारत क्र.
भास्कर एस सिंग (कर्जदार) प्रतिभा भास्कर सिंग (सह कर्जदार)	लाख चौदा हजार पाचशे आठ मात्र) एनपीए (११-०४-२०२१)	४, विराज कं./टाटा हाउसिंग जवळ, वरंगडे, बोईसर पूर्व ठाणे महाराष्ट्:- ४०१५०२
(एलसी क्र. ००००२२३९ डॉबिवली शास्त्रा)	२१-०६-२०२२/ ह. ४३७६७३/- (स्पर्वे चार	फ्लॅट क. १०३, १ला मजला, बी बिंग, अष्टगंधा कॉम्प्लेक्स, एव
राजनाब रामचंद्र शर्मा (कर्जदार)	लाख सदतीस हजार सहारो व्याहलर मात्र)	एन वस स्टॉप जवळ, फाल्को कन्स्ट्रकान जवळ, आंबिवली पूर्व
किरण राजनाथ शर्मा (सह कर्जदार)	एनपीए (१२-०५-२०२२)	ठाणे महाराष्ट्र:-४२११०२
(एलसी क्र. ०००२९७०३ मुंबई मेट्टो शाखा)	२१-०६-२०२२/ इ. ५५४३२८६/- (श्रये पंचाबन्न लाख बेचाळीस हजार दोनशे शहाऐंशी	पर्लंट क्र. ५०३, ५वा मकला, बी बिंग, सद्युक्त हेरिटेब, हनुमान
सचिन विलास सहाये (कर्जदार) हर्वला सचिन सहाये (सह कर्जदार)	मात्र) एनपीए (१२-०५-२०२२)	मंदिर आणि मोहन ग्रीन बुद्स जवळ, मांजली बदलापूर पश्चिम ठाणे महाराष्ट्र:- ४२१५०४
(एलसी क्र. ००००१७९८ बोरिवली पश्चिम शाखा)	२१-०६-२०२२/ ४. ३९५६९१५/- (क्यवे	फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, व्हाईट विंग इमारत स्टेट बैंक ऑफ
अकबर हुसेन (कर्जदार)	एकोणचाळीस लाख छप्पन्न हजार नऊशे पंधरा	इंडिया समीर, उरण रोड लगत, प्लॉट क्र. २०७, सेक्टर २३ उलवे,
इसरत अकवर हुसेन (सह कर्जदार)	मात्र) एनपीए (१२-०५-२०२२)	वर्षी मुंबई रायगड महाराष्ट्र:- ४१०२०६
(एलसी क्र. ००००५०६० अंबरनाथ शाखा) दक्षिणामृतीं केसवन (कर्नदार)	२१-०६-२०२२/ रु. ३७९९८९३/- (रुपये सदतीस लाख नव्याण्यय हजार आठशे व्याण्यव	पलॅट क्र. ४०४, ४था मजला, एम-२ विंग मोहन उपनगर, फेज २, अखप्या मंदिराजवळ, कोहोज खंटवली, अंबरनाथ परिवा ठाणे
औरंजम धाशनमूर्ती (सह कर्जदार)	मात्र) एनपीए (१२-०५-२०२२)	महाराष्ट्रः- ४२१५०१
(एलमी क्र. ०००००२३१ याटकोपर शाखा)	२१-०६-२०२२/ ४. ३३०६६५७/- (४पवे	रो हाऊस इ. १०, तळ + रता मजता, राधा कृष्ण सीर्वरसर्त, प्लॉट
मुधीर विक्रम जायभावे (कर्जदार)	तेहतीस लाख सहा हजार सहारो सत्तावल मात्र)	क्र. बी-३६, गणेश मंदिर कवळ, सेक्टर क्र. १२ खारघर, नवी मुंबई रायगड
भास्कर विक्रम जायभाये (सह कर्जदार) (एलसी क्र.००००६२९८ पनवेल शाखा)	. एसपीए (१२-०५-२०२२) २१-०६-२०२२/ ह. २९९७३५४/- (स्पर्य	महाराष्ट्र:- ४१०२०१ अपार्टमॅट फ्र. ए-६७/४, तळ मजला सिडको कॉलनी, सेक्टर
प्रवीण दिनकर भिसे (कर्जेटार)	एकोणतीस लाख सत्याण्यव हजर तीनशे चोपव	१३, पुढील साईबाबा मंदिर, पनवेल, राषगड रायगड महाराष्ट्र:-
लक्ष्मीबाई दिनकर प्रिसे (सह कर्जदार)	मात्र) एनपीए (१२-०५-२०२२)	26505
(एलसी फ्र. ०००३०१५० मुंबई मेट्रो शाखा)	२१-०६-२०२२/ ४. २३७९९३७/- (स्पर्ध	प्रलॅट क्र. ००२, तब्द मजला, ए विंग ओम दल हाइर्स ए आणि बी
सचिन विलास सहाणे (कर्जदार) हर्षला सचिन सहाणे (सह कर्जदार)	तेवीस लाख एकोणऐशी हजार नकशे सद्दीस मात्र) एनपीए (१२-०५-२०२२)	विंग सीएनएसएल बेलवली, गणेश चौक जवळ बदलापूर पश्चिम ठाणे महाराष्ट्र:-४२१५०
(एलसी क्र. ००००१६५२ उसवे शासा)	२१-०६-२०२२/ ४. २३७०११५/- (४४वे	पर्लंट क्र. ६१०, ६वा मजला, मानस रेसिडेन्सी, जैनम रेसी आणि
महेश चंद्र शर्मा (कर्जदार)	तेवीस लाख सत्तर हजार एकते पंचरा मात्र)	रिलायन्स रेसिडेन्सीच्या पुढे पाले रोड, पालेगाव, अंबरनाथ पूर्व,
पीयूष महेश शर्मा (सह कर्जदार)	एनपीए (१२-०५-२०२२)	उलो महाराष्ट्र:-४२१५०१
(एलसी क्र. ००००२२४९ बोरिवली पश्चिम शाखा)	२१-०६-२०२२/ ४. २३२७३५१/- (स्पर्य	पलॅट क. ४०१, ४चा मजला, सी विंग, बिल्डींग क. १, पद्मावती
रोशन सुनील झा (कोर्वदार) अबर झा (सह कार्वदार १) विविक्तेश सुनील झा (सह कार्वदार २)	तेवीस लाख सलावीस हजार तीनशे एकावन्न मान) एनपीए (११-०४-२०२२)	नगर सेक्टर-४ सीएचएसएल, वाटिका मंदिर जवळ, बोस्ट्रिज नाका, आगाशी रोड विरार पश्चिम ठाणे महाराष्ट्र:- ४०१३०३
(एलसी क्र. ००००४८८६ नवी मुंबई शाखा)	२१-०६-२०२२/ इ. १८६७९४९/- (क्लवे	प्लॉट क्र. १०४, १ला मजला, पेरीविकल, ओमेगा रेसिडेन्सी,
सतीश रमेश पावसकर (कर्जदार)	अठरा लाख सदुसप्ट हजार नऊसे एकोलपनास	ओएनजीसी जवळ, उसली खुदं, पनवेल, रायगढ उसली खुदं,

नोलम राजेश गांधी (हमीदार) वर वर्गालप्रमाणे पीसीएवएफएसला प्रदान करण्यात सदर कर्जदारांनी कसूर केली तर, पीसीएचएफएल ऑक्टच्या कलम १३(४) व प्रयोज्य निवमान्वये वरील तारण मताविकद्ध सर्वस्वी सदर कर्जदाराच्या खर्च आणि परिणामाच्या बोखीमीवर कारवाई करेल. ॲक्ट अन्बर्ध सदर कर्जदारांना पीसीएनएफएलकडून लेखी पूर्व परवानगी पेतल्याशिवाय विक्री, माईपड्डा किंवा अन्य प्रकार उत्परिक मताबी हस्तातरण करण्याम प्रतिकथ करण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्ती सदर अंकर किया त्याअंतरीत करणती प्रयत्य करतील तर ते अंकर अन्यये तरतूर केल्याप्रमाणे करायास आणि /किया देड यास पात्र उतरील.

मात्र) एनपीए (१२-०५-२०२२)

मात्र) एनपीए (१२-०५-२०२२)

एनपीए (१२-०५-२०२२)

एनपीए (१२-०५-२०२२)

एनपीए (११-०३-२०२२)

एनपीए (१२-०५-२०२२)

एनपीए (०९-११-२०२१)

२१-०६-२०२२/ इ. १८५५८३९/- (इयवे अठरा लाख पंचावत्र हजार आठरो एकोणवाळीस

२१-०६-२०२२/ ४. १८२०२५३/- (अपये

अठरा लाख बीस हजार दोन्से त्रेपन्न मात्र)

पंचरा लाख चौदा हजारे चारते सात मात्र)

२१-०६-२०२२/ ह. १५०५२६५/- (हपर्य

पंचरा लाख पाच हजार दोनशे पासप्ट मात्र)

लाख त्राऐंशी हजार तीनशे अदुसप्ट मात्र)

२१-०६-२०२२/ इ. १९८२२१/- (शपये एकः

-०७-२०२२/ इ. ३७२०८९९१/- (हप्से

तीन कोटी बहात्तर लाख आठ हजार नऊसे

एक्याण्याव मात्र) एनपीए (१०-१२-२०२१)

समीरा केणी (सह कर्जदार)

(एलसी क्र. ००००५२८३ पेनवेल शाखा) भैक कृष्ण पाटील (कर्वदार)

एलसी क्र. ०००१२६९३ वसई शास्त्रा

(एलसी क्र. ००००५९३० विगर शासा)

विजयलक्ष्मी एस जिपाठी (सह कर्जदार)

मती अनंत मुतार (कर्जदार)

बीकांत डी त्रिपाठी (कर्जदार)

शैलेश रमेश पाटील (कर्जदार)

चेतना चेतन मधे (सह कर्जदार)

विकाणः मुंबई

राजेशी आर पाटील (सह कर्जदार)

(एलसी क्र. ०००००२६५ कल्याण शास्त्रा)

कर्जदार १) रेखा एच गांधी (सह कर्जदार २)

(एलसी क्र. ००००४३९६ बोरिवली गाखा) राजेश हरिबंद्र गांधी (कर्जदार) हरिबंद्र डी गांधी (सह

(एलसी क्र. ००००५५७६ अंबरनाथ शाखा) गीतम

अण्या दिवेकर (कर्जटार) किसनाबाई अण्या दिवेकर

(सह कर्जदार १) मानती शंकर जगताप (सह कर्जदार २)

निर्मेला भैरू पाटील (सह कर्जदार)

(प्राधिकृत अधिकारी) पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

पनवेल नवी मुंबई महाराष्ट्रः- ४१०२०६

महासाष्ट्र:- ४१०२०६

महाराष्ट्र:- ४२१५०३

उपनगर महाराष्ट्र:- ४०००५४

फर्टेट क्र.-२०४, २रा मजला, ओम गणेश, प्लॉट क्र.-१०१, फेज-२, प्रैया रेसिडेन्सी जवळ, नावडे, तळोजा रायगड

पलॅट क्र. ६०३, ६वा मजला, आर-४ विग, अमृत विश्व, चिंतामणी चौकाजवळ, बोराड पाडा रोड बदलापूर पश्चिम ठाणे

क्लॅंट क्र. ००१, तळ मजला, ए विंग, इमारत क्र. ३, गंधार सीएचएसएल, उपवन कॉम्प्लेक्स, बोलिज चर्च समोर, नानण्ट रोड,

बोलिज, विरार पूर्व ठाणे महाराष्ट्र:- ४०१३०. फ्लंट क्र. ०५, तळ मजला, मोहक पर्ल अपार्टमेंट, ९० कूट रोड

महाराष्ट्र:~ ४०१३०५ फलेट क्र. २१२, २ए मजला इमारत १ पनवेलका इस्टेट, रॉक्फोर्ड माणकीवली बदलागुर पूर्व ठाणे महाराष्ट्र:~ ४२१५०३

पलॅट क. ४०२, ४था मजला, बी -१ विंग, अगस्ती संगम को-

आर्थ एक राज्य क्षाप्य क्षाप्य

गयटी लिमिटेड, वालाराम कन्स्ट्रकान, टिटवाळा

बैक ऑफ बडोदा, मनवेलपाडा विरार पूर्व, पालपर ठाले

केनरा वैक Canara Bank E Stiffelicz Ayrahoses

एआरएम-१ शाखा: ३७, क्षमालय, तळ मजला, न्यू मरिन लाईन्स, पाटकर हॉलसमोर, ठाकरसी मार्ग, मुंबई-४०० ०२० ७ दुर.: ०२२ २२०६५४२५/५४३०, ७ फॅक्स : ०२२ २२०६५४३८, ७ इमेल: cb2360@canarabank.com

कब्जा सूचना (कलम १३(४)) (स्थायर मिळकती करीता)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता हे कॅनरा बैकेचे प्रापिकृत अधिकारी वा नात्याने सिक्युरिटायक्केशन अँड रिकल्स्ट्रकश ऑफ फायनान्त्रिअल ॲसेट्स अँड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ (ॲक्ट ५४ सन २००२) (यानंतर सदर ॲक्ट असा उद्देख) अन्यये आणि कलम १३(२२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूनस (आजा सह जरार आजा अहुया अस्पर्य आगा कारण १९९१) हालाच्या आपपुराहा हरूए (एकारावा) १९७०, २००२ च्या नियम ३ अन्यये प्राप्त अधिकारांचा बायर करून दिनांक ०६, ०३.२०२२ रोजी एक माण्यों मुक्ता जारी करून कर्नदार में, सुनिता सामनाथ पद्यार, श्री. सोमनाथ बायुराव पद्यार आणि श्री. घेतन हेगडे गांस सुचनेतील नमूद रक्षम रु. ८८,५०,१४६.८५ (रुपये अहुत्यापॅराी लाख पत्रास हजार एकरों सहेचाळीस आणि पंच्यापॅराी पैसे मात्र) या रकमेची परतकेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नसवाक्षरीकारांनी खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्रवा ल्याला/तिला सद्दर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सद्दर रुस्सच्या नियम ८ आणि ९ अन्यये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २७ जुलै, २०२२

विजेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इंशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी व्यवहार करू नवे व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा कॅनरा बँक च्या ठ. ८८,५०,१४६.८५ आणि ०६.०३.२०२२

पासूनचे त्यावरील व्याज या रकमेच्या भाराअधीन राहील. तारण मलेच्या भरण्याकरीता उपलब्ध बेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुदीकडे कर्जदारांचे लक्ष बेधून घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, इमारत क्र.१, सी विंग, हेरंब, न्यू-म्हाडा कॉलनी, शंकर नगर, चेंब्र्, मुंबई-४०००७१ चे संलग्नीत मिळकतीचे ते सर्व घाग व विघाग. मोज.५७१.५७ ची.फु. (चटई क्षेत्र) सीमाचद्धः उत्तरेला: श्री स्वामी समर्थ सोसायटी, दक्षिणेला: हेरंब सोसायटी, पश्चिमेला: का

दिनांक : २७.०७.२०२२ प्राधिकृत अधिकारी, कॅनरा चँक स्थळ : मुंबई

जीएमआर इन्फ्रास्ट्वचर लिमिटेड कंटरोड़ार स्थापक सम्बद्ध अने, व्हार स्थाप, देन बैं बंद (पूर), पूर्व ४०००४१, तृत्वस्थी । १९ २२ ४२०२८००

टपाली मतदानाची सूचना आणि ई-मतदानाची माहिती

उपादी मतदानाधी सूदाना आणि ई-मतदानाधी माहिती।

कंपणीच्या समासदांना यादारे काविष्यात येत आहे की कंपणी वार्षी पंत्रात्वय यांनी आर्री कंतरूपा जनस्त
सर्वात्वर में १४/२०२० दिनांकीत ८ एतिल, २०२०, १७/२०२० दिनांकीत १३ एतिल, २०२०, २२/२०२०
दिनांकीत १५ पुन, २०२०, ३३/२०२० दिनांकीत ८ सिटेंबर, २०२०, ३४/२०२० दिनांकीत १३ एति, २०२०, १०/२०२३ दिनांकीत ८ हिसंबर, २०२०, १०/२०२३ दिनांकीत ८ विसंबर, २०२० आणि ३/२०२२ दिनांकीत
०५ ये २०२२ ("प्यसीए सर्चुंकर्स") बरंबर वाच्य्यात येणाया (व्याकाळी कंपपेत असवाद कंपपेति) केपानिक
फरतरा असवा युनर्पचना यांचा समावेश असकाव्या) कंपपील (संनैकर्णट औड अंदिमिन्टूर्ड्डन) कन्त, २०१५ आणि
फरतरा असवा युनर्पचना यांचा समावेश असकाव्या) कंपपील (संनैकर्णट औड अंदिमिन्टूर्ड्डन) कन्त, २०१५ एक फरतरा असवा युनर्पचना यांचा समावेश असकाव्या) कंपपील (संनैकर्णट औड अंदिमिन्टूर्ड्डन) कन्त, २०१५ था फरत २ आणि कल २ वर्षण्या अनुसार कंपपील टिवारी सरदानाची ("पूचना) दिनांकीत २८ जुलै, २०२२ सर्थ पहुष्टे आविक्रियासाठी था समावादारी इन्लेक्ट्रीनिक प्रदर्शान्त ("ई-क्ट्रीच") मवदन कन्त विशेष ठाव्यद्वर (आवरीक") (प्राणीत व्यवस्थात पारचा असवाच्या समावादाव्य व्यवस्थात) कंपपील वार्योत्वर आवित्य आवित अस्ति विसंवर्ध प्रधान अस्ति आवित अस्ति। वार्योतिकर्गन अस्ति आवित अस्ति। वार्योतिकर्गन प्रवासिक प्रसत्या वार्याच्या समावादा वार्याचीति अपित्य वार्याचीति वार्याचीति अपाव्य वार्याचीति अस्ति वार्याचीति वार्याचीत

परीए सब्द्र्युंतर अन्वयं असलेस्या परवानगीनुसार कंपनीने सदर सूचना फल इलेक्ट्रॉनिक स्वरूपायच पाठियती आहे. हानुके द्वा टपाली मतदानासाठी टपाली मतदान पतिका आणि प्री-पेड बिक्रिनेस रिप्ताय एन्युलय यांच्या सोबत कनेबी छान्येल प्रत समासदांकडे पाठकिन्यात आसी नाही.

नदर सूचना कंपनीची वेबसाईट www.gmrinfra.com, कंपनीचे समप्तान जेथे सूचीबद्ध करण्यात आसे आहे. सता स्टीक एक्पकेस, प्रकारेब केएसई निमिटेड ("कीएब्स्") आणि मंत्राना स्टीक एक्पकेस और इंडिया निमीट ("फिएब्स्") ज्यान वेबसाईट्स अनुकरों, www.bseindia.com व www.nseindia.com संघे केपि १-सेनसीटेस (निमिटेड ("केपिकरेक") जांची वेबसाईट https://worling.klintach.com येथे देखील जयनम्ब आहेत. गदाचे मताधिकार हे निर्णायक तारखेश कंपनीच्या घरता झालेल्या समप्तन पांडवलाक्रोकर सपासदांनी धारण क्षेत्वा सम्मागाच्या प्रमाणात ठरविण्यात येतील.

केतराया संभागाच्या अपायात ठरारच्या वरात. करानीच्या सर्व सामाहादाण ई-क्टॉरीन सुनिया पुरविच्यासाठी केपिनटेक यांच्या सेवा घेतराया आहेत. इसेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे पत्रवामाची सुरुवात सुक्रवार, २९ जुनै, २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळ, संख्याकाळी ५.०० बाजल्या पासून होईस आणि ते शानिवार, २७ ऑगस्ट, २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळ, संख्याकाळी ५.०० बाजला समाप्त होईस. या वेळेनंतर हे व्होटीण बोळ्युल माद्यानासठी अकार्यस्य करुप्यत चेईस. व्यानंतर ई-साटपनास परवामणी असमार गाडी-निर्मायक तारखेल संचाराद महायाया व्यक्तिने ही सूचना यक्त माहितीसठी असस्याचे समाप्तार.

ण्या पात्र सभासदांनी आपते ईं-मेल अंड्रेस नोदियेले असतील आणि ज्यांना टचाली पतदानाची सूचना, तिर्ग ई-कोटीम्साठी दुसर आपती आणि पासर्थ्य मिळाला नरेस अला सभासदांनी 'टचाली मतदानाची सूचना' से विच्यावर GELCosecy@gnrgroup.in थर ई-मेल पादवून बााचा आणि ते निकवावेल. ज्यां सभासदांनी आप ई-मेल ऑड्रेझ गोदियेले वसतील आणि त्यापुळे ज्यांना टचाली भाददानाची सूचना देश उसती मतेल अला सम्बन्ध मिक https://ris.kfintech.com/clientservices/post-albaliot/registration.aspx वर क्लिक कलन कंपनीय अगरीएकडे त्यांचे ई-मेल अङ्गेलेस टारपुरते गोरगी कलन प्यावेत.

ई-कंटीनती संबंधित कोमरवाई तकारी निंवा वंका असत्यास पत्रधारकांगा विनंती कर्त्यात येत आहे की त्यांनी श्री. तस. वर्ती. राजू, केयुटी व्यवस प्रेरिकेट. केपील टेक्गॉलॉजीज तिमिटेड, दूरावर्गी: १८००-३०९-४००९, ई-मेल आपर्ट: evoting@klintech.com यांच्याशी संपर्क साधावा.

क्टूटिनायास यांच्या अहवालासङ् टपाली मतदानाचा निकाल मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२ रोजी (भारतीय प्रमाणिक) संच्या, ५,०० वाजारा विचा त्यापूर्वी जाहीर करण्यात देईल, बीएसई यांना www.bseinda.com पर तरीय एपरसर्व यांना www.rseindia.com वर कार्योवने तेयापांतर है निकाल कंपनीयी वेबसाईट www.gminfra.com कार्यो वेविपन्डेक कंप्या ई-स्टेडीन वेबसाईट https://wwifing.kifineth.com पर अस्मीक करण्यात येतील. निकाल कंपनीच्या गीरपीकृत कर्यांक्य असी कोरीटि कार्योत्याच्या सूचना पतकावर ऐसील प्रदर्शित करण्यात येतील. जीएमआर इन्फ्रस्ट्रक्चर लिमिटेड करिता

Nippon india Mutual Fund

report can be made through below modes at free of cost:

Customer care no: 18602660111 (charges applicable)

For example: AR TMRWZ0951U Email: customercare@nipponindiaim.in

Mandal, Hyderabad - 500032, India.

स्थळ: नवी दिल्ली तारीखः २८ जुलै, २०२२

टी. वॅकट कंपनी सेक्रेटरी औंड कम्प्लायंस ऑफिसर GMR GROUP - GIL / 175 / PREM ASSOCIATES - MAR

Wealth sets you free

Nippon Life India Asset Management Limited

(CIN-L65910MH1995PLC220793) Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai, 400 013.

Tel No. +91 22 6808 7000 • Fax No. +91 22 6808 7097 • mf.nipponindiaim.com

NOTICE NO. 33

Hosting of Annual Report and abridged summary thereof of Schemes of Nippon India

Unitholders of the schemes of Nippon India Mutual Fund (NIMF) are requested to note

that pursuant to Regulation 56 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 and circulars

issued from time to time, the Annual report and abridged summary thereof of the schemes of NIMF for the period ended March 31, 2022, have been hosted on the website of NIMF

i.e. mf.nipponindiaim.com and Association of Mutual Funds in India i.e. www.amfiindia.com.

The request of physical copy or electronic copy of the Abridged summary of the Annual

1. SMS: Type AR <PAN Number> from your registered Mobile Number and send it to

Investors can reach out to any of the branches of NIMF or written request letter can

be sent at KFin Technologies Limited (Unit : Nippon India Mutual Fund) Selenium

Tower B, Plot number 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally

सही/-

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the BUYER, intending to purchase and acq from M/S. PRISM TOWNSHIP PVT. LTD. having its registered address at 1002, PALI PALMS, 16TH ROAD, BANDRA WEST MUMBAI-400050 and office at 603, B Wing, Casurina Evershine Greens Adarsh Nagar, Link Road, Andheri (W), Mumbai-400053, the Premises which is more particularly described in the Schedule hereunder written and all her right, title and interest in the Premises

Any person or persons having any share right, title, interest, claim or demand against or to or upon or in the Premises and or any part thereof described in the Schedule hereunder written whether by way of sale, assignment, bequest, gift, exchange, encumbrance, lease, tenancy, license, mortgage, charge covenant, devise, lien, transfer, lis-penden maintenance, possession, sub-lease, sub-tenancy, trust, partition, acquisition requisition, inheritance, easement attachment, possession, reversionary rights or otherwise or rights of any nature whatsoever or order / decree judgement of any Court, option agreemen or any kind of agreement or otherwise howsoever and whatsoever, are hereby required to intimate the same in writing along with supporting documentary proof based on which such claim is being raised to the undersigned Adv. Jawaha R. Prajapati at Chamber No. 19, Poddar Bldg, Tilak Road, Opp. Asha Parikh Hospital Santacruz (W), Mumbai-400054, email IDjawahar_message83@yahoo.co.in and contact number- 9892209531, within 14 (fourteen) days from the date of publication of this Public Notice, failing which, any such right, title, interest claim or demand, if any, shall be considered as waived and/or abandoned.

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO: (Description of Premises)

1. Flat bearing No. A-6703 admeasur 1241 sq. ft. carpet area. or thereabouts on the 67th Floor in the building known as 'LODHA MARQUISE-A; and 2. The 2 (two) car parking spaces with mbers P3 383 & P3 382 in the building LODHA MARQUISE-A'.

The building LODHA MARQUISE-'A' is situated at situated at Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai- 400 013 and is constructed on plot of land bearing C.S. No. 464 of Lower Parel Division in the Registration District of Mumbai city. sd/

Adv. Jawahar R. Prajapati Chamber No. 19, Poddar Bldg, Tilak Road, Opp. Asha Parikh Hospital, Santacruz (W), Mumbai-400054 jawahar_message83@yahoo.co.in 9892209531.

Place : Mumbai Date : 29.07.2022

MUTUAL

PUBLIC NOTICE

We have received an application from Mr. Neil Rodrigues, the heir of the late Mrs. Rita Marie Rodrigue to transfer her 50% share pertaining to flat no.33 in Mystique CHSL as per her last Will and Testament dated 29th January 2019. Any person having any right, title interest or claim in, to or upon the said flat should notify the same in writing to the undersigned Secretary, Mystique CHSL, 129, St. Cyril Road, Bandra (W), Mumbai 400050 ithin 14 days of this advertis failing which the transfer shall be

Dated 28 July 2022

Sd/-Secretary Mystique CHSL

NOTICE

Mr. VINAYKUMAR TRIMBAK SATHE & Mrs. VIJAYA VINAYKUMAR SATHE & Member of the Uday Co-Operative Housing Society Limited having address at Aerey Road. Gorsgoos

Place: Murriss The User Company of this price of the Office about Per and on behalf of The User Company of

JAI CORP LIMITED

Regd. Office: A-3, MIDC Industrial Area, Nanded - 431603, Maharashtra CIN: L17120MH1985PLC036500 • Website: www.jaicorpindia.com e-mall for Investors: cs2@jaicorpindia.com • Phone: (022) 6115 5300 NOTICE

For attention of the Equity shareholders of the Company Sub.: Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE is hereby being given pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as

Pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ('the Act'), all shares in respect of which unpaid or unclaimed dividend has been transferred to the IEPF shall also be transferred to the IEPF. The Rules, inter alia, contain the manner of transfer of the shares covered under sub-section (6) of Section 124 of the Act. In compliance with these requirements, the Company has transferred all shares in respect of which dividend(s) for the financial year 2013-14 or before remained unpaid or unclaimed for seven years or more consecutively. This year Shareholders are requested to claim dividend declared for the financial year 2014-15 owner/s before the same is transferred to the IEPF. The Company has communicated individually to those shareholders vide letter dated July 27, 2022 whose shares are liable to be transferred to the IEPF during the financial year 2022-23 for taking

Year-wise details of all un-paid/un-claimed dividends and full particulars of shareholders, including their folio number or DP-ID- Client ID whose shares are liable to be transferred to the IEPF have been made available in the website of the Company https://www.jaicorpindia.com/investor/unpaid_dividend.html.

Shareholders may note that the shares held both in physical as well as in dematerialized form are liable to be transferred to the IEPF. However, such shares along with any accrued benefits on these shares, if any, can be claimed back form the IEPF following the procedure mentioned in the Rules

Shareholders may note that the following the provisions of the Rules, the Company will be issuing duplicate share certificates in lieu of the original share certificates for the purpose of transferring them to the IEPF, upon which the original share certificates will stand automatically cancelled. The Company has communicated with individual shareholders at their registered address, and this may be taken as the final notice for the purpose of issuing ate share certificates and other necessary actions for transferring the shares to

In case no communication is received from the concerned shareholders whether holding shares in physical or in dematerialized form, by September 30, 2022, the Company shall initiate such steps as may be necessary to transfer those shares to the IEPF following the method prescribed in the Rules.

Shareholders having query in this regard are requested to contact the Registrar and Share Transfer Agent of the Company, KFin Technologies Limited, Ms. C Shobha Anand, Deputy General Manager at Seienium Building Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032. Toll Free-1800-309-4001; e-mail: einward.ris@kfintech.com.

For Jai Corp Limited A. Datta

MAX THOIR मॅक्स इंडिया लिमिटेड

Place: Mumbai

Dated: July 28, 2022

(पूर्वीचे नाव "अट्टैता अलाईड हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेड") कॉपरिट आयडेन्टिटी नंबर: एल७४९९९एमएच२०१९पीएलसी३२००३९ नोंवणीकृत कार्यालय: १६७, मजला १, प्लॉट-१६७ए, रेडी मनी मॅन्शन, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई, महाराष्ट्र-४०००१८ वृ.: +९१-१२०-४६९६००० कॉपरिट कार्यालय: एल२०एम(२१), मॅक्स टॉवर्स, प्लॉट क्र. सी-००१/ए/१, संबद्ध-१६ बी, नॉयडा-२०१३०१, वृ.: +११-१२०-४६९६०००

वेबसाईट: https://www.maxindia.com ई-मेल: corpsecretarial@maxindia.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, एजीएमच्या सूचनेत मांडलेले सामान्य कामकाज करण्यासाठी र एप्रिल, २०२० दिनांकित जनरल सक्युंलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकित जनरल सक्युंलर क्र. १७/२०२०, १५ जून, २०२० दिनांकित क्र. २२/२०२०, २८ सर्टेंबर, २०२० दिनांकित जनरल सक्युंलर क्र. ३३/२०२०, ३१ डिसेंबर, २०२० दिनांकित जनरल सक्युंलर क्र. ३९/२०२०, २३ जून, २०२१ दिनांकित जनरल सर्क्यलर क्र. १०/२०२१, ०८ डिसेंबर, २०२१ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२१, ५ मे, २०२२ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. २/२०२२ (''एमसीए सर्क्युलर्स'') च्या अनुपालनात मॅक्स इंडिया लिमिटेड (पूर्वीचे नाव अद्वैता अलाईड हेल्य सर्व्हिसेस लिमिटेड) (''कंपनी'') च्या समासदांची ३ री वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'' गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२ रोजी दु. १२.०० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अदर ऑडिओ व्हीन्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

सर्क्युलर्सनुसार, आ.व. २०२१-२२ साठीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना ज्यांचे ईमेल आयडीज आधीच कंपनी/डिपॉझिटरीजकडे नॉदवलेले आहेत त्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवली जाईल. एजीएमची सूचना आणि आ.व. २०२१-२२ साठीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.maxindia.com वर स्टॉक एक्सचेंजसच्या वेबसाईटस म्हणजेच बीएसई लिमिटेडची www.bseindia.com व नैशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची

www.nseindia.com वर सुच्दा उपलब्ध करून देण्यात येईल. ला ई-मेल आधीच कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवला असेल तर आ.व. २०२१-२२ साठी वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना आणि ई-व्होटींगसाठीचे लॉगीन तपशील तुमच्यां नोंदवलेल्या ई-मेल अँड्रेसरवर पाठवले जातील. जर तुम्ही कंपनी/डिपॉझिटरीकडे तुमचा ई-मेल

आयडी नोंदवला नसेल तर कृपया आ.व. २०२१–२२ साठी वार्षिक अहवाल आणि ई-ब्होटीगसाठी लॉगीन तपशील मिळविण्याकरीता तुमचा ई-मेल आयडी नोंदवण्यासाठी खालील

कंपनीची संपूर्ण भागधारणा डिमॅट स्वरूपात आहे. म्हणून, कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंट (डीपी)शी संपर्क साथा आणि त्याची/तीची डिमॅट खाती जेथे.ठेवली त्या संबंधित सभासदांनी डीपीने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे प्रक्रिया अनुसरून तुमचा ई-मेल ॲड्रेस नॉदवावा.

कंपनी तिच्या सर्व सभासदांना आधीच्या प्रथेप्रमाणे ई-व्होटींग व रिमोट ई-व्होटींग सुविधा सुघ्दा पुरवत आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाव दरस्थपणे तसेच सभेमध्ये त्यांचे मत देण्याची एक संधी भागधारकांना मिळेल. एजीएममध्ये सामील यासाठीचे निर्देश आणि रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटींगमध्ये सहभागी होण्याची किंवा एजीएममध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मत देण्याची पच्दत एजीएमच्या सूचनेत दिली जाईल व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत सहभागी होणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पूर्वतेसाठी विचारात घेतले जाईल. मॅक्स इंडिया लिमिटेडमाठी

(पूर्वीचे नाव "अद्वैता अलाईड हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेड) सही/-

ठिकाण: नॉयहा दिनांक: २८ जुलै, २०२२

कंपनी सेक्रेटरी समासदत्व क. - एफसीएस-६६२५

प्राधिकृत अधिकारी

एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

Mumbai

July 28, 2022

9664001111.

एय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमरिंग्यल बँक) नॉवणी कार्यालय : १९-ए, युळेश्वर गार्डन, अजमेर रोड, जयपूर - ३०२००१. राजस्थान (भारत) (सीआयएन : एल३६९११आरओ१९९६पीएलसी०१९३८१)

परिशिष्ट-IV-ए (नियम ८(६) च्या तरतुदी पहा) स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

Authorised Signatory

म्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट २००२ सहबाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) कल्स २००२ च्या निवम ८(६) च्या तरत्त्रीन्वयं स्थावर मलेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सचना.

Make even idle money work! Invest in Mutual Funds

सर्वेसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणवटदार आणि हमीदार यांना सुचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकतीच्या तारण धनकाँकडे गहाण आहेत. ज्यांच अन्ययीय/प्रत्यक्ष करूरा एषु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेडयुल्ड कमिशियल बँक) यानंतर एयुएसएफबी असा उल्लेख च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. तारण धनकों हे एयुएसएफबी न्हणजेय तारण धनकोंना थकीत कोष्टकात नम्द रकमेंसह पुढील व्याज, परिव्यय प्रभार आणि खर्चाच्या वसुलीसाठी ई-लिलावामार्फत ''जे आहे जेसे आहे'' 'जे आहे जसे आहे' आणि ''जे काही आहे तेसे आहे' तत्वाने विकण्यात येणार आहेत.

For NIPPON LIFE INDIA ASSET MANAGEMENT LIMITED

(Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Mutual Fund investments are subject to market risks.

read all scheme related documents carefully.

तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, आम्ही वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net मार्फत जाहीर ई-लिलाव करणार आहोत

कर्ज खाते क्र./ कर्जदार/ सह-कर्जदार/गहाणवटदार/ हमीदाराचे नाव	१३(२) मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	कञ्जाची तारीख_	मिळकतीचे वर्णन	मिळकतीसाठी राखीव किंमत	मिळकतीसाठी इसारा रक्कम	ई-लिलावाची तारीख आणि वेळ	बोली सादर करण्याची तारीख आणि वेळ	ई-लिलाव निविदा सादर करण्याचे ठिकाण	संपर्क व्यक्ती आणि मिळकतीला भेट देण्याची तारीख
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०७१४०३१९८८ हर्षद देवचंद्र मारू, देवचंद्र मारू यांचा मुलगा (कर्जदार), ज्योत्सान हर्षद्र मारू एस/ओ/डब्ल्यु/ओ/डी/ओ बुठालाल वर्षमान गुंडखा (सह- कर्जदार)	१६-सप्टें२१ ६.२६,८४,४४३/- ६. सब्बीस लाख ची-वाऐशी हजार चारमे त्रेचाळीस मात्र १४-सप्टें२१ रोजीस	१७-डिसें- २०२१	ग्राम पंचायत पर्लेट क्र. २०१ आणि २०२, ज्वम कॉम्प्लेक्स, भिवडी, ठाणे, महाराष्ट्र येथे स्थित मिळकत मोजमापित १००६ चौ. फूट (बिक्ट अप क्षेत्र)	ह. १२,५०,०००/- इ. बारा लाख पत्रास हजार मात्र)	रु. १,२५,०००/- रु. एक लाख . पंचवीस हजार मात्र	३१-ऑगस्ट- २०२२ दु. २.०० ते सार्थ. ४.०० ५ मिनिटांच्या अमर्थाद विस्तारासह	२९-ऑगस्ट- २०२२ स. १०.०० ते साथं. ५.००	एषु स्मॉल फायनान्स बँक ति. शाखा पता: ४था मजला, शंकेश्वर ऑकेंड, घंटाळी मंदिर रोड जवळ, ठाणे, महाराष्ट्र – ४००६०२.	ईमेल आयडी auctions@ aubank.in

१) तारण मत्तेची ई-लिलाव विक्री ही तारण धनको म्हणजे एयुएसएफबी च्या वतीने आणि करिता ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' ''जे काही आहे तेथे आहे'' आणि ''विना अवलंब'' तत्वाने करण्यात येईल आणि तेथे सदर मिळकतीवर कोणताही बोबा अस्तित्वात नाही.

२) ऑनलाईन ई-लिलाब विक्री मध्ये सहभागी होण्याकरिता बोली दस्तावेज, पॅन कार्डची प्रत, कंपनीच्य बाबतीत मंडळाचा ठराव आणि कोटो आयडी, पत्याचा पुरावा हा इअरसह सादर करायचा आहे. इअर एमएसएमई ऑक्शन पुल अकाऊंट ऑफ एयु स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेड, चालु खाते क्र. १९२१२०११२१७११५९ एयु, स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेड, पाचवा आणि सहावा मजला, सजी विग जंकान, एसटीसी खासरा क्र. ६४ ते ६७, ग्राम सुखईपुरा, न्यू आविष मार्केट, जवपूर ३०२०२०, आयएफएसी कोड : AUBL0002011, च्या नावे आरटीजीएस/एनईएफटी द्वारे देव आहे. एकटा ऑनलाईन सादर केलेली बोली काढून पेता येणार नाही. पुढे बोलीदारांनी सादर केलेल्या बोलीसह पुढील ईमेल आयडीवर म्हणजेच auction@aubank.in वर रह केलेल्या चेकच्य प्रतीसह आरटीजीएस/एनईएकटीचा युटीआर/संदर्भ क्र./डीडी क्र. पाठविणे आवश्यक आहे a) सर्व इच्छक सहभागी होणारे/बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी अटी आणि रातींसह पुढील तपशिलाकरिता वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net

https://www.aubank.in/bank-auction येथे भेट देण्याची विनंती करण्यात येत आहे आणि तसेच श्री. भानु प्रताप सिंग, संपर्क क्रमंक: ९३५८००२६६३ आणि ईमेल आयडी म्हणजेच auctions@aubank.in यांना संपर्क करण्याचा सद्वा देण्यात येतो. कृषया नोंद च्याची : सदर वरील नमूद तारखेस निविदा/अंतर्गत बोलीमार्फत विक्रीबाबत वरील सदर कर्जाचे कर्जदार/सहकर्जदार/गहाणवटदार यांना नियम ८(६) सहवाचता नियम ९(१) अन्वये १५ दिवसांची

मूचना सुद्धा आहे. दिलेल्या सूचना कालावधीत कर्जदारांनी त्यांची धकबाकी पूर्ण न केल्यात मिळकतीच्या विक्री करण्यात येईल. दिनांक : २८/०७/२०२२

PUBLIC NOTICE TAKE NOTICE THAT I, being the Prospective Purchaser, I am

investigating the ownership, right, title and interest of MR. SUNIL N CHHABRIA (S/o Late Shri Nandial H Chhabria) in respect of the property more particularly described in the schedule written hereunder, free from all encumbrance.

Any person/s having any claim or right, title or interest whatsoever in respect of the said property should send their claim and/or objection in writing to the undersigned with documentary evidence in support thereof (and not otherwise) within 14 (Fourteen) days of publication of this Notice, falling which, claims/objections if any, shall be deemed to have been waived and not binding on me.

SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO

Unit No. 08 admeasuring 773 square foot built up area on the Ground Floor of the building known as 'Andheri Industrial Estate' of Andheri Industrial Premises Co-operative Society Limited situated at Plot No. 22 of Survey No. 111-D (Part) and C.T.S. No. 844/20 of Village Ambivali, lying and being at Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400 053 in Registration District of Mumbai City & Registration District of Mumbai Suburban. Sd/-

Princy V. Aloor 402, Mahesh Tower, 253 Shreenath Nagar, Gillbert Road, Near Bhavans College, Andheri (W), Mumbai – 400058. Maharashtra. Tel: 9870147825 Place: Mumbai Date: 28/07/2022

Govt to use tech for accuracy in Agri Census Centre approves additional

Field work in August; digital land records and apps to be used for data collection

PRABHUDATTA MISHRA

The nationwide Eleventh Agricultural Census (2021-22) was launched on Thursday by Union Agriculture Minister Narendra Singh Tomar. Field work will start next month. For the first time, the government is using technology and also taking into account digitised land records to ensure better accuracy in data.

The computation of data will bring huge benefits in a vast and agricultural country like India, said Tomar, while urging officials to carry out census with full dedication.

Agriculture Census, started in 1970-71, is conducted once in five years. The last one was done in 2015-16. Data collection could not be started in time for the 11th round following outbreak of Covid-19

Key challenge

A major challenge for the Census will be to estimate the number of farmers in the country correctly as all the policies and financial allocation depend on it. As per the last Census, the number of farmers was estimated at 14.65 crore based on operational land holdings. In several States, the number of farmers estimated was found to be far below the actual number, which came to light after launch of PM-Kisan scheme that is based on Aadhaar-linked verification of land owning farmers.

For instance, the Census has put the operational holdings at 10.93 lakh whereas PM-Kisan data show there was 23.76 lakh, which excluded in-



Using drone and validation with the digitised land records will help reduce manual discrepancies in data, says the agriculture ministry

eligible farmers. The government has maintained that the basis of data collection will continue to be on operational holdings and not on ownership holding.

"As the technology infusion in crop insurance has yielded better results, the government has decided to use it in Census operation, too. Using drone and validation with the digitised land records will help reduce manual discrepancies in data as well as foolproof the statistical methodology," said an official.

Increasing income

The agricultural census is the main source of information on a variety of parameters, such as the number and area, operational holdings, their size, class-wise distribution, land use, tenancy and cropping pattern.

"The use of digitised land records and the use of mobile apps for data collection will enable the creation of a database of operational holdings in the country," the statement said. The minister said that the government is focusing on increasing farmers'

"Besides, there is a need to change their standard of living, organise small farmers in order to empower them, attract them towards remunerative crops and ensure the quality of the produce at par with global standards," he said, adding the country is rapidly moving towards digital agriculture.

Tomar said the agriculture census should be thought of in a broader perspective as it can also contribute to the mapping of crops. He released the "Handbook on Operational Guidelines for Census" for the use of States and Union Territories while launching the 'Data Collection Portal/App'.

10-12 lt sugar for export

PRABHUDATTA MISHRA

A committee of ministers headed by Home Minister Amit Shah has reportedly cleared an additional 10-12 lakh tonnes (lt) of sugar for exports. This is over

and above the 100 lt cap fixed in

May when the Centre decided

to restrict shipments from June

While the sugar industry had sought 10 lt of additional export quota, the government is said to have agreed to about 1 lt more since some export-oriented high-value refined sugar also got struck after the ban, sources said.

This time, there will be a quota for each mill which have declared to the government their stock position of raw sugar, either at the mill or at the port, estimated at 7-8 lt, sources said. Besides, the refined and white sugar already des-



patched from mills for export would be given permits, the sources said. The approval of additional quantity also includes some sugar for neighbouring countries on diplomatic grounds, they added.

Availability next season As reported by BusinessLine earlier, the committee of secretaries, headed by the Cabinet Secretary, on July 19 had "in principle" agreed to allow about 12 lt of additional sugar export quota to the mills, after considering its possible impact on the domestic market. In a

Weather vagaries to hit tea production

letter to the Food Secretary, Aditya Jhunjhunwala, the Pres ident of the Indian Sugar Mills Association (ISMA), conveyed the industry's demand for releasing additional 10 lt quota for mills, citing better sugarcane availability in the next season (October-September).

Jhunjhunwala had said sugar mills had applied for 17 lt of export quota based on the contracts they had already signed, but the government had granted only 8 lt. Industry sources said while mills have around 4 It of raw sugar lying at factories, a similar quantity has got stuck at ports due to export restrictions

The country is believed to have already exported 100 lt of sugar since October 1. Exports of sugar (raw, refined, and white sugar) were placed under a restricted category between June 1 and October 31.

Wedding, festival buying lifts gold demand by 43% in June quarter

Imports up 34% to 170 tonnes, while recycling increased 18% to 23 tonnes

SURESH PIYENGAR

Gold demand in the Juneended quarter was up 43 per cent to 171 tonnes against 120 tonnes reported in the same period a year ago on the back of buying for wedding and festival seasons. Similarly, jewellery demand increased 49 per cent to 140 tonnes (94 tonnes) on a lower base as the demand was affected by the second wave of the Covid-19 pandemic last year.

Investment in the yellow

tonnes (25 tonnes). In value terms, demand increased 54 per cent to ₹79,270 crore ₹51,540 crore) while that of jewellery was up 60 per cent to ₹65,140 crore (₹40,610 crore). Investments rose 29 per cent to ₹14,140 crore (₹10,930 crore).

Gold imports jumped 34 per cent to 170 tonnes (132 tonnes) and recycling increased 18 per cent to 23 tonnes (20 tonnes).

Prices were up 8 per cent at ₹46,403 per 10 grams against ₹43,077 recorded in the yearago period. On a sequential basis, it rose

two per cent from ₹45,434 per 10 gram registered in March According Somasundaram PR, Regional CEO-India, World Gold Coun-



cil, Akshaya Tritiya and wedding season boosted sales that were dented by the Covid pandemic in March quarter. He said a volatile equity market and expectation of inflation surging and, thus, spooking economic growth resulted in haven investment in gold.

However, the demand for gold in second half of this year faces downside risks due to uncertainty over the economic outlook, higher import duty and the possibility of additional curbs on gold buying in the wake of fall in rupee value against the dollar.

Demand forecast

The WGC has retained its demand forecast at 750-800 tonnes for this year despite the demand hovering at 306 tonnes in the first half of 2022. "We are not revising our outlook for the entire year as there too many moving parts. We expect the demand to be more tilted to lower end of the forecast than the upper end," he

The introduction of India Bullion Exchange at International Financial Centre will boost India's image globally,

in northern estates, push prices up Estates in North India likely to see a 15% dip in output of premium

second flush crop

North India tea estates, including Assam and West Bengal, are likely

to witness a 15-20 per cent decline in the prized second flush crop due to unfavourable weather conditions this year.

Production of tea is likely to be lower in the peak producing months of June and July this year both in Assam, which has been facing the brunt of heavy rains, and West Bengal, where the crop has been impacted due to lack of adequate rainfall.

The cumulative production of



tea in North India estates in June-July 2021 was 304.26 million kg (145.69 mkg in June and 158.57 mkg in July). A 15 per cent decline in production during these two months would mean a loss of close to 45 mkg. This is likely to impact the demand-supply balance and may push up prices, which are already ruling firm.

Tea production during Janu-

ary-May is up by 25 per cent at 225.39 mkg against 179.62 mkg in the same period last year, Tea Board data suggest. According to Kaushik Das, Vice-President and Sector Head, Corporate Sector Ratings, ICRA, tea prices are ruling around ₹10-15 a kg higher this year compared with last year. The demand is steady and exports, particularly of orthodox teas, is picking up.

"Exports have been picking up steadily and a decline in the crop may bring down the availability of tea in domestic markets and affect the demand-supply balance. We expect prices to sustain," Das told BusinessLine. If the weather condition does

not improve then it may impact tea production during the re-maining months of August, September and October, said Bijoy Gopal Chakraborty, President, CISTA (Confederation of Indian Small Tea Growers' Association).

Orthodox tea prices up

Prices of orthodox tea in sale 30 this year is up by nearly 45 per cent at ₹348.84 a kg against ₹240.85 in the same period a year ago. CTC prices are up by around 15 per cent in sale 30 at ₹246.39 this year against ₹214.02 a kg last

"Production of tea has been impacted both in June and July this year. The quality of crop, particularly that of CTC, has suffered as there is absenteeism in gardens due to rains. So plucking suffers and this, in turn, impacts quality, Atul Asthana, MD and CEO Goodricke Group, said.

Accumulate shorts in MCX zinc futures at ₹290

COMMODITY CALL

GURUMURTHY K

The Zinc Futures contract on the Multi Commodity Exchange (MCX) is currently on a corrective bounce within its broad downtrend. Charts show that the contract

has been in a strong downtrend since April this year. The recent corrective rise has room to move up further from current levels. The MCX Zinc futures contract

is currently trading at ₹284 per



Global coal

demand to match

Global coal demand is set to rise slightly this year to match

a record high reached nearly a decade ago, the International Energy Agency (IEA) said on

Thursday, as gas prices have

In a coal market update re-

port, the IEA said global coal

consumption is forecast to

edge up by 0.7 per cent in 2022

to 8 billion

tonnes, as-

suming the

economy re-

covers as expected in

the second

half of the

year.

That would match a record high set in 2013 and coal de-

mand is likely to increase fur-

ther next year to an all-time

ing propped up this year by

rising natural gas prices, which have increased gas-to-

coal switching in many coun-

tries, as well as economic

growth in India, the report

Global coal demand is be-

Chinese

record high this

year, says IEA

REUTERS

soared.

high.

London, July 28

₹287-₹290 region. The contract can rise in the next couple of days to test this resistance zone. We expect the corrective rally to halt anywhere in the ₹287-₹290 region and reverse lower. The region around ₹290 is the neck line support level of the head and shoulder reversal pattern visible on the chart.

So, a break above ₹290 might not be easy and would need some strong trigger. So, a reversal will mark the beginning of a fresh leg of down move. That down to ₹280 initially. A break below ₹280 will have the potential to drag the MCX Zinc futures contract lower to ₹270 and ₹260 over the next two-three weeks.

Since the broader trend is down, it is preferable to be on the sell side of the market rather

Trading strategy

Traders can wait for a rise and go short at ₹287 and accumulate shorts at ₹290. Keep the stop-

down to ₹285 as soon as the contract falls to ₹281. Move the stoploss further down to ₹282 as soon as the contract touches ₹278. Exit the short positions at

Outline Agreement / Rate Contract (2 years) for supply of 22KV, 25KA, 3WAY & 4WAY Ring Main Unit (Tender Ref CC23PNR014).

Outline Agreement / Rate Contract (2 years) for supply of 22KV, 21KA, 3WAY 8 4WAY Ring Main Unit (Tender Ref CC23PNR015)

Outline Agreement / Rate Contract (2 years) for Supply of 11KV & 22KV Oil filler DTs (Tender Ref CC23VJS020)

Outline Agreement / Rate Contract (2 years) for Supply of 11KV & 22KV Dry Typ DTs (Tender Ref CC23VJS021)

nated bidders to submit Tender Fee and Authorization Letter up to 15:00 hrs rday, 6th August 2022.

For detailed NITs, please visit Tender section on website https://www.tatapow Also, all future corrigendum's (if any), to the above tenders will be informed on section on website https://www.tatapower.com.only.

TATA MUTUAL FUND

Unitholders are hereby informed about the declaration of Income Distribution cum capital withdrawal under the Monthly Payout / Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option * of the following schemes. The record date for the same is 03 August, 2022.

Schemes - Plan / Option Name	Gross (Income distribution cum capital withdrawal) amount per unit (₹)**	Face value per unit	NAV (₹) as on 27 July, '22
Tata Hybrid Equity Fund - Regular Plan*	0.29	10.00	69.5210
Tata Hybrid Equity Fund - Direct Plan*	0.29	10.00	78.3391
Tata Equity Savings Fund - Regular Plan*	0.050	10.00	14.7739
Tata Equity Savings Fund - Direct Plan*	0.050	10.00	17.3573

*(Monthly Income Distribution cum capital withdrawal is not assured & is subject to the availability of

Pursuant to payment of Income Distribution cum capital withdrawal, the NAV of the scheme would fall to the extent of the payout & statutory levy (if applicable).

Unitholders kindly note that amounts are distributed out of investors capital (i.e., Equalisation Reserve), which is part of sale price of the unit that represents realized gains.

** Payment of Income Distribution cum capital withdrawal is subject to Tax deducted at source (TDS) at applicable rates and other statutory levies if any. Income Distribution cum capital withdrawal is subject to availability & adequacy of distributable surplus on the record date. All unitholders holding units under the above-mentioned option of the scheme as at close of business hours

on the record date shall be eligible for dividend. Considering the volatile nature of markets, the Trustees reserves the right to restrict the quantum of Income Distribution cum capital withdrawal upto the per unit distributable surplus available on the record date in case

Applicable for units held in non-demat form: Income Distribution cum capital withdrawal-will be paid to those Unitholders whose names appear in the Register of Unitholders under the Payout /Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option of the aforesaid plan as on record date. These payouts would be done to the last bank/address details updated in our records.

Applicable for units held in demat form: Income Distribution cum capital withdrawal will be paid to those Unitholders/Beneficial Owners maintained by the Depositories under the Payout/Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option of the aforesaid plan as on record date. These payouts would be done to the last bank/address details updated in Depository Participant(s) records.

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

3M India Limited

CIN. L31300KA1987PLC013543

Registered Office: Piot Nos. 48-51, Electronic City, Hosur Road, Bangalore - 560100

Corporate Office: WeWork Prestige Central, 3rd floor, 36 Infantry Road. Tasker Town, Bengaluru 560001. Ph. 080-22231414, Fax: 080-22231450,

NOTICE OF 35th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that Thirty Fifth (35th) Annual General Meeting ("AGM/eAGM") of 3M India Limited ("the Company") will be held at 10.30 A.M. IST on Thursday, the August 25, 2022 through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM"), without physical presence of the Members in Compliance with General Circular number 02/2022 read along with the General Circular number o2/2022 read along with the General Circular sissued by the Ministry of Corporate Affairs, and Circular date I May 13, 2022 read along with circulars dated I May 13, 2022 read with circulars dated I May 13, 2022 read (with circulars dated I May 13, 2022 read May 12, 2022) dated May 13, 2022 read with circulars dated January 15, 2021 and May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (hereinafter collectively referred to as 'Circulars'), to transact the business as set out in the Notice of the AGM. The proceedings of the AGM will be deemed to be conducted at the Registered Office of the Company which shall be the deemed venue of the AGM.

In compliance with the above circulars, only electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2021-22 has been sent through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. The dispatch of electronic copies of the Annual Report 2021-22 have been completed on Thursday, July 28, 2022. The Notice of the AGM and Annual Report 2021-22 will also be made available on the website of the Company at https://www.3mindia.in/3M/en_IN/company-in/about-3m/financial-facts-local/, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of e-voting agency National Securities Depository Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com.

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Members holding shares in physical or dematerialsed form, as on the cut-off date, i.e. Thursday, August 18, 2022 may cast their vote electronically on the business set forth in the Notice of the AGM through e-voting platform of NSDI by login in to https://www.evoting.nsdl.com. The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of the Meeting

In this regard, the Members are hereby further notified that:

The Company has appointed NSDL to provide the Video Conferencing facility for the AGM and the attendant enablers for conducting of the AGM; The Ordinary and Special Business, as set out in the Notice of the AGM, will be

transacted through voting by electronic means; Remote e-voting shall commence at 9.00 A.M.IST on Monday, August 22, 2022

and shall end at 5.00 P.M. IST on Wednesday, August 24, 2022;

Date of Book Closure/ Cutoff date for eligibility for e-voting is Thursday, August

The Register of Members and the Share Transfer Books of the Compar remain closed from Friday, August 19, 2022 to Thursday, August 25, 2022(both days inclusive);

Persons who have acquired shares and become Member of the Comp the dispatch of Notice and who are eligible shareholder as on the cut-off date i.e. Thursday, August 18, 2022 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdi.co.in.However, if a person is already registered with

NSDL for remote e-Voting then existing user ID and password can be used for

Members may note that: a) the remote e-Voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it resolution is cast by the Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may participate in the AGM through VC/OAVM Facility but shall not be entitled to cast their vote again through the e-Voting system during the AGM; c) Members participating in the AGM and who had not cast their vote by remote e-Voting, shall be entitled to cast their vote through e-Voting system during the AGM, and d) a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date-only shall be entitled to avail the facility of remote e-Voting, participating

in the AGM through VC/OAVM Facility and e-Voting during the AGM; In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdi.com or call on toll free no.: 1800-1020-990 or 1800-22-44-30 or send a request at evoting@nsdi.co.in. or contact Ms Pallavi Mhatre, Senior Manager, email ID: pallavid@nsdi.co.in correspondence address: National Securities Depository Ltd., Trade World, Wing, 4thFloor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write to Company's email address investorhelpdesk.in@mmm.com;

Those Members holding shares in physical form, whose email addresses are not Those Members noining snares in physical form, whose email address with the Company's Register and Transfer Agent KFin Technologies Limited, at einward.ris@klintech.com. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participant; and,

10. The Company has appointed Mr. Vijayakrishna K. T, Practising Company Secretary, who in the opinion of the Board is a duly qualified person, as a Scrutinizer who will collate the electronic voting process in a fair and transpare

Date: July 28, 2022

Ramesh Ramadura Managing Director

AVT Natural Products Limited

NOTICE

ance with the Ministry of Corporate Affairs ("MCA") circulars dated April 8. 020, April 13, 2020, May 5, 2020, January 13,2021 and May 5, 2022 and Circul no. 02/2021 and 21/2021 dated January 13, 2021 and December 14, 2021 respectively and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 respectively the notice convening the AGM, Standalone and Consolidated financial statements for the year 2021-22, along with Board's Report and other documents required to be attached nereto will be send to all members of the company whose email addresses are egistered with the company/ Depository Participants (DP). Hence the company equest all the shareholders, who have not yet registered their email addresses of as not updated their email addresses with the company / RTA to register the same The aforesaid documents will also be available on the company's website a www.avtnatural.com and on the websites of the stock exchanges, ie BSE Ltd and NSE Ltd at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also or

he website of CDSL at www.evotingindia.com. Manner of registering/updating email address . In case of shares held in Physical mode

The shareholder may send a request quoting the Folio No. to RTA by email at investors@cameoindia.com.

In case of shares held in DEMAT mode:

The shareholder may please contact the Depository Participant (DP) and register the email address and bank account details in the demat account as per the process followed and advised by the DP.

Date: 28.07.2022

By order of the Board For AVT Natural Products Limited Sd/- (Sharon Josh) Company Secretary

GMR Infrastructure Limited
Read Office Namen Centre, 701, 7: Floor, Day Parent

NOTICE OF POSTAL BALLOT & E-VOTING INFORMATION

embers of the Company are hereby informed that pursuant to Section 110 & other oplicable provisions of Companies Act, 2013 read with Rule 20 & Rule 22 of th members of the Company are hereby informed mate pursant to Section 110 & company applicable provisions of Companies Act, 2013 read with Rule 20 & Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, (including any statutory) modification or re-enactment thereof for the time being in force, read with the General Circular Nos. 14/2020 dated April 18, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated April 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021 and 3/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 (LODR), the Company has sent Notice of Fostal Ballot ("Notice") on July 28, 2022, only through electronic mode, to those members whose e-mail IDS are registered with the Company/Registrar & Share and Transfer Agent ("RTA") (In respect of shares held in dematerialised form) and made available to the Company/RTA by respective DPs, on Monday, July 25, 2022 Le. Cut-off date, for seeking approval of Members by way of Special Resolution for the business set out in the Postal Ballot Notice dated July 28, 2022 by voting through electronic mode ("e-voting").

As permitted under the MCA Circulars, the Company has sent the Notice in electroni form only. Hence, hard copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-pail business reply envelope has not been sent to the Members for this Postal Ballot.

ousniess reply envelope has not open sent to the Members for this Postal ballot. The Notice is available on the website of the Company at www.gmrinfra.com, websites of the Stock Exchanges on which the equity shares of the Company are listed, i.e. BSt Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bsein-dia.com and www.nseindig.com, respectively and on the website of KFin Technologies Limited ("KFintech") at https://evoting.kfintech.com.

The voting rights of the members shall be reckoned in proportion to the shares held by them in paid-up equity share capital of the Company as on Cut-off date.

The Company has engaged the services of KFintech for providing e-voting facility to all the members of the Company. The voting through electronic mode shall commence from Friday, July 29, 2022 at 9.00 am. IST and shall end on Saturday, July 29, 2022 at 5.00, p.m. IST. The e-voting module shall be disabled for voting thereafter and e-voting shall not be allowed thereafter. Person who is not a member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only.

Eligible Members who have registered their email address and not received Postal Ballot notice, User-lid and password for remote e-woting may, write an email to Gil.Cosecy@gmrgroupin with subject as "Postal Ballot Notice" and obtain the same. Members who have not registered their email address and in consequence the Postal Ballot Notice could not be serviced, may temporarily get their email address registered with the Company's RTA by clicking the link: https://ris.kfintech.com/clientservices/postalballot/registration.aspx.

For any grievances / queries relating to e-voting. Shareholders are requested to contac Mr. S.V. Raju, Deputy Vice President, Kfin Technologies Limited. Phone; 1800-309-4001

Mr. S.V. Raju, Deputy Vice President, Kin Technologies sames from the Email ID: evoting@kfintech.com.

The result of the Postal Ballot will be declared along with the Scrutinizer's Report, on or before Tuesday, August 30, 2022 by 5.00 p.m.(IST). The result will be uploaded on the Company's website at www.gminfraccom and on the Kfintech's e-voting website at thiss://evoting kintech.com after the results are communicated to 85s at www.bseindia.com and NSE at www.nseindia.com. The result will also be displayed on the notice board of the Registered Office and Corporate Office of the Company.

For GMR Infrastructure Limited

T. Venkat Ramana Company Secretary & Compliance Officer
GMR GROUP – GIL / 175 / PREM ASSOCIATES

CM CM